

(३ तास)

(एकूण गुण : १००)

सूचना : (१) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
(२) उजवीकडील अंक गुण दर्शवितात.

१. (अ) श्री. म. माटे व प्रा. रा. श्री. जोग या शिक्षकांच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलू शांता शेळके यांनी कसे रेखाटले आहेत, ते थोडक्यात लिहा. २०

किंवा

(आ) आचार्य अत्रे यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा परिचय 'साहेब' या लेखातून शांता शेळके यांनी कसा करून दिला आहे? २०

२. (अ) मंगेशकर भावंडांचे कलाक्षेत्रातील कार्य व निर्मळ स्नेहाचा अनुभव 'वडीलधारी माणसे' मधील लेखातून शांता शेळके यांनी कसा मांडला आहे? २०

किंवा

(आ) दुर्गा भागवत व मामा वरेरकर या साहित्यिकांच्या कार्याची ओळख शांता शेळके यांनी कशी करून दिली आहे, ते सविस्तर लिहा. २०

३. पुढीलपैकी कोणत्याही दोन टिपा लिहा. २०

(अ) आचार्य प्र. के. अत्रे यांचे 'पुस्तक प्रेम'

(आ) 'वसंत पवार' यांचे कलासक्त व्यक्तिमत्व

(इ) 'केशवराव कोठावळे' यांचे व्यक्तिचित्र

(ई) शांता शेळके यांच्या व्यक्तिचित्रण लेखनाचे विशेष

४. (अ) पुढील वाक्ये शुद्धलेखन नियमानुसार शुद्ध करून पुन्हा लिहा. (कोणतीही पाच) १०

(१) आपण अशा युगात वावरतो आहोत कि आपण जिवन म्हणजे काय हेच विसरून गेलो आहोत.

(२) वाचन मानवाला परिपूर्ण बनविते.

(३) विचार करणे म्हणजेच जबाबदारीची जाणिव असणे होय.

(४) प्रभावी अभीव्यक्तीसाठी भाषण कौशल्यांचा सराव हवा.

(५) जाहीरातीची कला आजच निर्माण झाली असे नाही.

(६) विज्ञानक्षेत्रातल्या संशोधनामूळे भारतात नवनवे उद्योग रुभे राहत आहेत.

(७) नोकरीसाठी करावयाचा अर्ज वस्तुनिष्ठ स्वरूपाचा असतो.

(८) संभाषणात बोलणे जितके महत्वाचे तितकेच ऐकणे देखिल महत्वाचे असते.

किंवा

- (आ) पुढील वाक्ये योग्य त्या विरामचिन्हांसह पुन्हा लिहा (कोणतीही पाच) १०
- (१) तो म्हणाला गडयांनो आता आपण निघू या
 - (२) राम म्हणाला मी उद्या येईन
 - (३) शाब्बास छान काम केलेस
 - (४) रमेशने येताना पेरू डाळिंबे केळी सफरचंद ही फळे आणली.
 - (५) स्वच्छता अभियान पूर्ण कधी होणार
 - (६) कथा कविता कादंबरी व नाटक हे साहित्याचे मुख्य प्रकार आहेत.
 - (७) ती काळजी तुम्ही कशाला करता पवार चटकन हसुन म्हणाले.
 - (८) पुण्यप्रभाव राजसंन्यास भावबंधन या नाटकातले अनेक संवाद त्याच्या तोंडपाठ होते.

५. (अ) तुमच्या महाविद्यालयात आयोजित केलेल्या 'वाचन प्रेरणा दिन' या उपक्रमाचे वृत्तलेखन करा. १०

किंवा

- (आ) 'मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप' या विशयावर वृत्तपत्रासाठी बातमी लेखन करा. १०

६. (अ) तुमच्या महाविद्यालयात घेण्यात आलेल्या 'कथा-पटकथा लेखन' कार्यशाळेचा वृत्तांत लिहा. १०

किंवा

- (आ) तुमच्या गावात/परिसरात झालेल्या 'स्वच्छता अभियान' उपक्रमाचा वृत्तांत लिहा. १०

७. (अ) पुस्तकपेढी योजनेतून आवश्यक असलेल्या पुस्तकांची मागणी करण्यासाठी मा.प्राचार्य/ मा. ग्रंथपाल यांच्याकडे विनंती अर्ज करा. १०

किंवा

- (आ) वर्तमानपत्रात आलेल्या जाहिरातीनुसार मा. संपादक, दै. 'सकाळ' (मुंबई) यांच्याकडे 'बातमीदार' या पदासाठी अर्जलेखन करा. १०

८. पुढील इंग्रजी उतान्याचे मराठीत भाषांतर करा.

(अ) The problem of violence against women is not new. Women in the Indian society have been victims of humiliation, torture and exploitation for as long as we have written records of social organization and family life. Today, women are being gradually recognized as important, powerful and meaningful contributors to the life of men; but till a few decades back, their condition was pitiable. Ideologies, institutional practices and the existing norms in society have contributed much to their harassment. Some of these behavioural practices thrive even today. In spite of the legislative measures adopted in favour of women in our society after Independence, the spread of education and women's gradual economic independence, countless women still continue to be victims of violence.

किंवा

(आ) It is very easy to acquire bad habits, such as eating too many sweets or too much food, or drinking too much fluid of any kind or smoking. The more we do a thing, the more we tend to like doing it, and if we do not continue to do it, we feel unhappy. This is called the force of habit, and the force of habit should be fought against.

Things which may be very good when only done from time to time, tend to become very harmful when done too often and too much. This applies even to such good things as work or rest. Some people form a bad habit of working too much, and others of idling too much, wise man always remembers that his is true about himself. "I am now becoming idle," or "I like to eat many sweets," or "Smoke too much, and then adds "I will get myself out of this bad habit when once it has been formed."